

सत्र चवथे

घटक १

१. अभ्यराजकुमार सुत - I.....	१
२. अभ्यराजकुमार सुत - II	४
३. सोना थेरी.....	६
४. खेमा थेरी.....	७

घटक २

१. भगवा दिपङ्करो (दूरेनिदान).....	८
२. देवतायाचनं (अविदूरेनिदान).....	११
३. नागसमालथेर.....	१४
४. वडूथेर.....	१५

घटक ३

१. बोधिसत्तस्स पातुभावो - I, III.....	१६
२. मुनिसुत.....	१८
३. हिरीसुत.....	२०

घटक ४. व्याकरण

पाठ विसावा

ऊकारान्त स्त्रीलिङ्ग शब्द.....	२२
--------------------------------	----

पाठ एकविसावा

‘त’ शब्द सर्वनाम.....	२६
-----------------------	----

पाठ बाविसावा

ओकारान्त पुलिङ्ग शब्द.....	३०
----------------------------	----

पाठ तेविसावा

काही अनियमित पुलिङ्ग शब्द	३४
---------------------------------	----

पाठ चोविसावा

सर्वनाम शब्द.....	४०
-------------------	----

पाठ पंचविसावा

सर्वनाम शब्द.....	४५
-------------------	----

पाठ सत्त्विसावा

‘वन्तु’आणि ‘मन्तु’ प्रत्ययान्त शब्द.....	५०
--	----



घटक - १

१. अभ्यराजकुमार सुत्त - I

(पृष्ठे ५)

अभ्यराजकुमारसुत्त - राजगृहाजवळील वेळुवनांत भगवान बुद्ध विहार करीत असतांना निगंठनातपुत्ताने अभ्यराजुकुमारास भगवान बुद्धाबरोबर वादविवाद करण्यांस सांगितले. तेव्हा अभ्यराजकुमाराने भगवान बुद्धाबरोबर 'सामान्य माणसे आणि तथागत यांच्यातील फरक कोणता' या विषयावर वादविवाद केला. त्यावेळी तथागत वस्तुस्थितीप्रमाणे सत्य व यथार्थ जाणून बोलतात हे स्पष्ट झाले.

१. ननु तथागतो अप्पियं भासेय्य

१. एवं मे सुतं। एकं समयं भगवा राजगहे विहरति वेळुवने कलन्दकनिवापे। अथ खो अभयो राजकुमारो येन निगण्ठो नातपुत्तो तेनुपसङ्घकमि; उपसङ्घकमित्वा निगण्ठं नातपुत्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि। एकमन्तं निसिन्न खो अभय राजकुमारं निगण्ठो नातपुत्तो एतद्वोच ["एहि त्वं, राजकुमार, समणस्स गोतमस्स वादं आरोपेहि। एवं ते कल्याणो कित्तिसदो अब्भुगच्छिस्सति- 'अभयेन राजकुमारेन समणस्स गोतमस्स एवं महिद्धिकस्स एवं महानुभावस्स वादो आरोपितो'" ति। यथा कथं पनाहं, भन्ते, समणस्स गोतमस्स एवं महिद्धिकस्स एवं महानुभावस्स वादं आरोपेस्सामी"] ति ?]

२) "एहि त्वं राजकुमार, येन समणो गोतमो तेनुपसङ्घम; उपसङ्घकमित्वा समणं गोतमं एवं वदेहि- 'भासेय्य नु खो भन्ते, तथागतो तं वाचं या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा' ति? सचे ते समणो गोतमो एवं पुढो एवं ब्याकरोति- 'भासेय्य, राजकुमार, तथागतो तं

वाचं या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा' ति तमेनं त्वं एवं वदेय्यासि-अथ किं चरहि ते, भन्ते, पुथुज्जनेन नानाकरणं? पुथुज्जनो हि तं वाचं भासेय्य या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा' ति। सचे पन ते समणो गोतमो एवं पुटो एवं ब्याकरोति- 'न राजकुमार, तथागतो तं वाचं

भासेय्य या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा' ति, तमेनं त्वं एवं वदेय्यासि- 'अथ किं चरहि ते, भन्ते, देवदत्तो ब्याकतो - आपायिका देवदत्तो, नेरयिको देवदत्तो, कप्पटो देवदेत्तो, अतेकिच्छो देवतत्तो ति? ताय च पन ते वाचाय देवदेत्तो कुपितो अहोसि अनत्तमनो' ति। इमं खो ते, राजकुमार, समणो गोतमो उभतोकोटिकं पञ्चं पुटो समनो नेव सक्खिति उग्गिलितुं न सक्खिति ओग्गिलितुं। सेव्यथापि नाम पुरिसस्स अयोसिङ्घाटकं कण्ठे विलगं, सो नेव संकुणेय्य उग्गिलितुं न संकुणेय्य ओग्गिलितुं ; एवमेव खो ते, राजकुमार, समणो गोतमो इमं उभतोकोटिकं पञ्चं समानो नेव सक्खिति उग्गिलितुं न सक्खिति ओग्गिलितुं" ति।

"एवं, भन्ते" ति खो अभयो राजकुमारो निगण्ठस्स नातपुत्तस्स पटिस्सुत्वा उद्धायासना निगण्ठं नातपुतं अभिवादेत्वा पदक्खिणं कत्वा येन भगवा तेनुपसङ्कमि; उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि।

२. एकमन्तं निसिन्नस्स खो अभयस्स राजकुमारस्स सुरियं उल्लोकेत्वा एतदहेसि- "अकालो खो अज्ज भगवतो वादं आरोपेतुं। स्वे दानाहं सके निवेसने भगवतो वादं आरोपेस्सामी" ति भगवन्तं एतदवोच- "अभिवासेतु मे, भन्ते, भगवा स्वातनाय अत्तचतुर्थो भत्तं" ति। अधिवासेसि भगवा तुण्हीभावेन। अथ खो अभयो राजकुमारो भगवतो अधिवासनं विदित्वा उद्धायासना भगवन्तं अभिवादेत्वा पदक्खिणं कत्वा पक्कामि। अथ खो भगवा तस्सा रत्तिया अच्ययेन पुब्बण्हसमयं निवासेत्वा पत्तचीवरमादाय येन अभयस्स राजकुमारस्स निवेसनं तेनुपसङ्कमि; उपसङ्कमित्वा पञ्चते आसने निसीदि। अथ खो अभयो राजकुमारो भगवन्तं पणीतेन खादनीयेन भोजनीयेन सहत्था सन्तप्पेसि सम्पवारेसि। अथ खो अभयो राजकुमारो भगवन्तं भुत्ताविं ओनतपत्तपाणिं अञ्चतरं नीचं आसनं गहेत्वा एकमन्तं निसीदि।

३. एकमन्तं निसिन्नो खो अभयो राजकुमारो भगवन्तं एतदवोच- "भासेय्य नु खो, भन्ते, तथागतो तं वाचं या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा" ति?

३ / पाली आवश्यक

“न ख्वेत्थ, राजकुमार, एकंसेना” ति।

“एत्थ, भन्ते, अनस्सुं निगण्ठा” ति।

“किं पन त्वं, राजकुमार, एवं वदेसि- ‘एत्थ, भन्ते, अनस्सुं निगण्ठा’ ति ?

“इधाहं, भन्ते, येन निगण्ठो नातपुत्तो तेनुपसङ्कमि; उपसङ्कमित्वा निगण्ठं नातपुत्तं एकमन्तं निसीदिं। एकमन्तं निसिन्नं खो मं भन्ते, निगण्ठो नातपुत्तो एतदवोच- ‘एहि त्वं, राजकुमार, समणस्स गोत्पृष्ठस्स वादं आरोपेहि। एवं ते कल्याणो कित्तसिद्धो अब्मुगच्छिस्सति- अभयेन राजकुमारेन समणस्स गोतमस्स एवं महिद्विकस्स एवं महानुभावस्स वादो आरोपितो’ ति। एवं वुत्ते, अहं, भन्ते, निगण्ठं नातपुत्तं एतदवोच- ‘यथा कथं पनाहं, भन्ते, समणस्स गोतमस्स एवं महिद्विकस्स एवं महानुभावस्स वादं आरोपेस्सामी’ ति ?

‘एहि त्वं, राजकुमार, येन समणो गोतमो तेनुपसङ्कमि; उपसङ्कमित्वा समणं गोतमं एवं वदेहि- भासेय्य नु खो, भन्ते, तथागतो तं वाचं या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा ति ? सचे ते समणो गोतमो एवं पुट्टो एवं ब्याकरोति- भासेय्य, राजकुमार, तथागतो तं वाचं या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा ति, तमेन त्वं एवं वदेय्यासि - अथ किं चरहि ते, भन्ते, पुथुज्जनेन नानाकरणं ? पुथुज्जनो पि हि तं वाचं भासेय्य या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा ति। सचे पन ते समणो गोतमो एवं पुट्टो एवं ब्याकरोति - न, राजकुमार, तथागतो तं वाचं भासेय्य या सा वाचा परेसं अप्पिया अमनापा ति, तमेन त्वं एवं वदेय्यासि - अथ किं चरहि ते, भन्ते देवदत्तो ब्याकतो-आपायिको देवदत्तो, नेरयिको देवदत्तो, कप्पट्टो देवदत्तो अतेकिच्छो देवदत्तो ति ? ताय च पन ते वाचाय देवदत्तो कुपितो अहोसि अनत्तमनो ति। इमं खो ते, राजकुमार समणो गोतमो उभतोकोटिकं पञ्चं पुट्टो समानो नेव सक्रिखिति उग्गिलितुं त सक्रिखिति ओग्गिलितुं। सेय्यथापि नाम पुरिसस्स अयोसिडघाटकं कण्ठे विलगं, सो नेव सक्कुणेय्य उग्गिलितु; एवमेव खो ते, राजकुमार, समणो गोतमो इमं उभतोकोटिकं पञ्चं पुट्टो समानो नेव सक्रिखिति उग्गिलितुं न सक्रिखिति ओग्गिलितुं” ति।



२. अभयराजकुमार सुत्त - II

२. अनुकप्पाय अप्पियं पि भासेय्य

४. तेन खो पन समयेन दहरो कुमारो मन्दो उत्तानसेय्यको अभयस्स राजकुमारस्स अड्के निसिन्नो होति। अथ खो भगवा अभयं राजकुमारं एतदवोच - “तं किं मञ्जसिं, राजकुमार, सचायं कुमारो तुज्हं वा पमादमन्वाय धातिया वा पमादमन्वाय वा कट्टुं वा कठलं वा मुखे आहरेय्य, किन्ति नं करेय्यासी” ति?

“आहरेय्यस्साहं, भन्ते। सचे न सक्कुणेय्यं आदिकेनेव आहत्तुं, वामेन हत्थेन सीसं परिगहेत्वा दक्खिणेन हत्थेन वडकडगुलिं करित्वा सलोहितं पि आहरेय्यं। तं किस्स हेतु? अत्थि मे, भन्ते, कुमारे अनुकप्पा” ति।

“एवमेव खो, राजकुमार, यं तथागतो वाचं जानाति अभूतं अतच्छं अनत्थसंहितं सा च परेसं अप्पिया अमनापा, न तं तथागतो वाचं भासति। यं पि तथागतो वाचं जानाति भूतं तच्छं अनत्थसंहितं सा च परेस अप्पिया अमनापा, तं पि तथागतो वाचं न भासति। यं च खो तथागतो वाचं जानाति भूतं तच्छं अत्थसंहितं सा च परेस अप्पिया अमनापा, तत्र कालञ्ज्ञू तथागतो होति तस्सा वाचाय वेय्याकरणाय। यं तथागतो वाचं जानाति अभूतं अतच्छं अनत्थसहितं सा च परेसं पिया मनापा, न तं तथागतो वाचं भासति। यं पि तथागतो वाचं जानाति भूतं तच्छं अनत्थसंहित सा च परेसं पिया मनापा तं पि तथागतो वाचं न भासति। यं च तथागतो वाचं जानाति भूतं तच्छं अत्थसंहितं सा च परेसं पिया मनापा, तत्र

५ / पाली आवश्यक

कालञ्जू तथागतो होति तस्मा वाचाय केययाकरणाय। तं किस्म हेतु? अत्थि, राजकुमार, तथागतस्स सत्तेसु अनुकम्पा” ति।

३. ननु ठानसोवेतं तथागतं पटिभाति

५. “ये मे, भन्ते, खत्तियपण्डिता पि ब्राह्मणपण्डिता पि गहपति पण्डिता पि समणपण्डिता पि पञ्च अभिसङ्खरित्वा तथागतं उपसङ्खकमित्वा पुच्छन्ति, पुब्बेन नु खो, भन्ते, भगवतो चेतसो परिवितकितं होति ‘ये मं उपसङ्खकमित्वा एवं पुच्छिस्सन्ति तेसाहं एवं पुद्दो एवं व्याकरिस्सामी’ ति, उदाहु ठानसोवेतं तथागतं पटिभाती” ति?

“तेन हि, राजकुमार, तञ्जेवेत्थ पटिपुच्छिस्सामि, यथा ते खमेय्य तथा न व्याकरेय्यासि। तं किं मञ्जसि, राजकुमार, कुसलो त्वं रथस्स अडगपच्छडगानं” ति?

“एवं भन्ते, कुसलो अहं रथस्सं अडगपच्छडगानं ति।

“तं किं मञ्जसि, राजकुमार, ये तं उपडङ्कमित्वा एवं पुच्छेय्युं - ‘किं नामिदं रथस्स अडगपच्छडगानं’ ति? पुब्बेव नु खो एतं चेतसो परिवितकितं अस्स ‘ये मं उपसङ्खकमित्वा एवं पुच्छिस्सन्ति तेसाहं एवं पुद्दो एवं व्याकरिस्सामी’ ति, उदाहु ठानसोवेत पटिभासेय्या” ति? “अहं हि, भन्ते, रथिको सञ्जातो कुसलो रथस्स अडगपच्छडगानं। सब्बानि मे रथस्स अडगपच्छडगानि सुविदितानि। ठानसोवेतं मं पटिभासेय्या” ति।

“एवमेव खो, राजकुमार, ये ते खत्तियपण्डिता पि ब्राह्मणपण्डिता पि गहपतिपण्डिता पि समणपण्डिता पि समणपण्डिता पि पञ्च अभिसङ्खरित्वा तथागतं उपसङ्खकमित्वा पुच्छन्ति, ठानसोवेतं तथागतं पटिभाति तं किस्म हेतु? सा हि, राजकुमार, तथागतस्स धम्मधातु सुप्पटिविद्वा यस्सा धम्मधातुया सुप्पटिविद्वता ठानेसोवेतं तथागतं पटिभाती” ति।

६. एवं वुते, अभयो राजकुमारो भगवन्तं एतदयोच- “अभिकक्नतं, भन्ते, अभिकक्नतं, भन्ते ...पै०...अज्जतगे पाणुपेतं सरणं गतं” ति।



८. अभयराजकुमार सुत्त

८३. असे मी ऐकलेले आहे.

एकदा भगवान बुद्ध राजगहामधील वेळूवनातील कलंदकनिवाप (पशूंच्या चरण्याची जागा) मध्ये विहार करीत होते. तेव्हा अभयकुमार जेथे निंगंठनाटपुत्त होते तेथे गेला. जवळ जावून नाटपुत्ताला अभिवादन करून एका बाजूला बसला. एका बाजूला बसलेल्या अभय राजकुमाराला निंगंठ नाटपुत्ताने म्हटले-

“हे राजकुमार! तू ये, समण गोतमा सोबत वाद (चर्चा) कर. त्यामुळे तुझी प्रसिद्धी, कल्याणकारक किर्ती पसरेल की, “अभय राजकुमाराने अशा प्रकारे महान सामर्थ्यवान, महानुभावी समण गोतमा सोबत वाद केलेला आहे.”

“परंतु हे भन्ते! मी त्या समण गोतमा सोबत जो महान सामर्थ्यवान, महानुभावी आहे त्यांच्या सोबत कशा प्रकारे वाद करील?

“हे राजकुमार! तू ये, जेथे समण गोतम आहे तेथे जा, जवळ जावून समण गोतमाला असे म्हण- ‘भन्ते! तथागताने असे बोलावे ज्यामुळे ती वाणी दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारी वाटावी? असे विचारल्या नंतर जर समण गोतमाने असे म्हटले की, ‘हे राजकुमार! तथागताने त्या वाणीला ज्या वाणीमुळे दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारे वाटावे’ बोलावे, तेव्हा त्याला तू असे म्हणावे- ‘भन्ते! तर मग काही सामान्य लोका (पुथुज्जन) द्वारे वेगवेगळ्या प्रकारे वागणे? सामान्य लोकांनी सुद्धा तीच वाणी, तीच भासा बोलावी जी भासा (वाचा) दुसऱ्यांना अप्रिय न आवडणारी वाटावी.’ परंतु जर तो समण गोतम असे विचारल्यावर असे म्हणतो की, ‘हे राजकुमार! तथागताने तशी वाणी बोलूनये जी ती वाचा दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारी वाटावी’, तेव्हा तू त्याला असे म्हणावे की, ‘तेव्हा हे भन्ते! तुम्ही देवदत्ता विसयी असे कां म्हटलेले आहे की, देवदत्त दुर्गतीला प्राप्त होणारा आहे, देवदत्त नरकावस्थेला जाणारा आहे, देवदत्त कल्पभर (नारकीय अवस्थेत) राहणार आहे, देवदत्त सुधरण्यापलीकडील आहे? आणि आपल्या त्या बोलण्यामुळे देवदत्त क्रोधित झाला, असंतुस्त झाला’. हे राजकुमार! अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारल्या नंतर तो समण गोतम गिळूही शकणार नाही, उगलूही शकणार नाही. ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तिच्या गळ्यामध्ये लोखंडी कळी लागावी, ज्यामुळे तो गिळण्या योग्य गिळू शकत नाही व उगलण्या योग्य उगलू शकत नाही. अशा प्रकारे हे राजकुमार! समण गोतम ह्या उभयकोटीक प्रश्नांना उत्तर देतांना गिळूही शकणार नाही व उगलूही शकणार नाही.”

“भन्ते! होय,” म्हणून अभय राजकुमार निंगंठनाटपुत्ताला होकार देवून आसनावरून उटून निंगंठनाटपुत्ताला अभिवादन करून, प्रदक्षिणा करून जेथे तथागत होते तेथे गेला. जवळ जावून भगवान तथागताला अभिवादन करून एका बाजूला बसला.

८४. एका बाजूला बसलेल्या अभय राजकुमाराने सूर्याला पाहिले व त्याला असे वाटले की, “आज भगवान तथागता सोबत वाद करण्याची ही वेळ नाही. उद्या आपल्या घरी भगवान तथागता सोबत वाद करील”, असा विचार करून त्याने भगवान तथागताला म्हटले-

‘भन्ते! भगवान तथागताने स्वतासह चार (भिक्खू)चे उद्याचे माझे भोजन स्वीकार करावे” भगवान तथागताने मैन राहून स्वीकार केले. तेव्हा अभय राजकुमाराने भगवान तथागताचा स्वीकार जाणून आसनावरून उटून भगवान तथागताला अभिवादन करून, प्रदक्षिणा घालून निघून गेला.

तेव्हा भगवान तथागताने त्या रात्रीच्या संपल्या नंतर सकाळ च्या वेळी चीवर परिधान करून पात्र घेवून जेथे अभय राजकुमार चे निवासस्थान होते तेथे गेले. जावून अंथरलेल्या आसनावर बसले. तेव्हा अभय राजकुमाराने भगवान तथागताला उत्तम, खाण्यायोग्य, भोजन करण्यायोग्य भोजन स्वताच्या हाताने समाधानी होईपर्यंत, नको म्हणे पर्यंत वाढले. तेव्हा अभय राजकुमाराने भगवान तथागताला भोजन झाल्याचे, पात्रातून हात बाहेर काढण्याचे जाणून दुसरे एक साधारण आसण घेवून एका बाजूला बसला.

८५. एका बाजूला बसलेल्या अभय राजकुमाराने भगवान तथागताला म्हटले-

“हे भन्ते! तथागताने अशा प्रकारची वाणी बोलावी की जी ती वाणी दुसऱ्याला अप्रिय, न आवडणारी व्हावी?

“हे राजकुमार! हे येथे एकांगी समजू नये.”

हे भन्ते! येथे निंगंठाचा नाश हो.”

हे राजकुमार! तू असे कां म्हणतोस की, येथे भन्ते! लिंगंठाचा नाश हो?

“येथे भन्ते! मी जेथे निंगंठ नाटपुत्त होते तेथे गेलो. जवळ जावून निंगंठनाटपुत्ताला अभिवादन करून एका बाजूला बसलो. एका बाजूला बसलेल्या मला भन्ते! निंगंठनाटपुत्ताने असे म्हटले की, ‘हे राजकुमार! तू ये समण गोतमाशी वाद (चर्चा) कर. त्यामुळे तुझी प्रसिधि, कल्याण कारक किर्ती सर्वत्र पसरेल की, ‘अभय राजकुमाराने अशा प्रकारे महान सामर्थ्यवान, महानुभावी समण गोतमा सोबत वाद

केलेला आहे.

असे म्हटल्यानंतर भन्ते! मी निंगंठ नाटपुत्ताला म्हणालो-

“परंतु हे भन्ते! मी त्या समण गोतमा सोबत जो सामर्थ्यवान, महानुभावी आहे तेथे जा. जावून समण गोतमाला असे म्हण, ‘भन्ते! तथागताने तशा प्रकारची वाणी बोलावी की जी वाणी दुसऱ्याला अप्रिय, न आवडणारी व्हावी? ‘जर त्या समण गोतमाने असे विचारल्या नंतर असे म्हटले की, ‘हे राजकुमार! तथागताने त्या वाणीला ज्या वाणीमुळे दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारे वाटावे’ बोलावे, तेव्हा त्याला तु असे म्हणावे की, ‘भन्ते! तर मग काही लोक सामान्य लोकाद्वारे (पुथुज्जन) वेगवेगळ्या प्रकारे वागणे? सामान्य लोकांनी सुद्धा तीच वाणी, तीच भासा बोलावी जी भासा दुसऱ्यांना, न आवडणारी वाटावी. परंतु जर समण गोतम असे विचारल्या नंतर असे म्हणतो की, ‘हे राजकुमार! तथागताने तशा प्रकारची वाणी बोलू नये ज्यामुळे ती वाणी दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारी वाटावी, तेव्हा त्याला तू असे म्हणावे की, ‘भन्ते! तुम्ही देवदत्त विसयी असे का म्हटलेले आहे की, देवदत्त दुर्गतीला प्राप्त होणारा आहे, देवदत्त नरकावस्थेला जाणारा आहे, देवदत्त कल्पभर (नारकीय अवस्थेत) राहणारा आहे, देवदत्त सुधरण्यापलीकडील आहे? आणि आपल्या बोलण्यामुळे देवदत्त क्रोधित झाला, असंतुस्त झाला.’ हे राजकुमार! अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारल्या नंतर तो समण गोतम गिळू ही शकणार नाही उगलूही शकणार नाही. ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तिच्या गळ्यामध्ये लोखंडी कळी लागावी, ज्यामुळे तो गिळण्यायोग्य गिळू शकत नाही आणि उगलण्या योग्य उगलू शकत नाही. अशा प्रकारे हे राजकुमार! समण गोतम ह्या उभयकोटी प्रश्नांना उत्तर देतांना गिळूही शकणार नाही व उगलूही शकणार नाही.”

८६. त्यावेळी अभय राजकुमाराच्या कोरामध्ये एक लहानसा अबोध (मंद) कुमार झोपी गेल्या सारखा उताना बसलेला होता. तेव्हा भगवान तथागताने अभय राजकुमाराला म्हटले -

“हे राजकुमार! तुला काय वाटते, जर ह्या कुमाराने तुझ्या प्रमादामुळे किंवा दाईच्या प्रमादामुळे काडीच्या तुकड्याला किंवा ढेकूळाला तोंडामध्ये भरावे, तेव्हा तु त्याला काय करशील?”

“भन्ते! मी काढून घेईल. जर भन्ते! मी आधी काढू शकलो नाही, तर डाव्या हाताने डोक्याला धरून आणि उजव्या हाताने वाकळी आंगळी करीत रक्तासह सुद्धा

काढीन. ते कोणत्या कारणामुळे? कारण भन्ते! माझी त्या कुमारावर अनुकंपा आहे.”

“अशाच प्रकारे हे राजकुमार! १. तथागत ज्या वाचेला अभूत (असत्य), असत्य, अनर्थकारी जाणतात आणि जी दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारी आहे, त्या वाचेला तथागत बोलत नाही. २. तथागत ज्या वाचेला भूत (सत्य), वास्तव (तच्छं) आणि अनर्थकारी जाणतात आणि जी दुसऱ्यांना अप्रिय, न आवडणारी आहे, त्या वाचेला सुद्धा तथागत बोलत नाही. ३. आणि तथागत ज्या वाचेला भूत (सत्य), वास्तव आणि अर्थयुक्त जाणतात आणि जी दुसऱ्यांना अप्रिय आहे, न आवडणारी आहे, तेथे तथागत काळाला जानणारा त्या वाचेची व्याख्या करणारा होतो. ४. तथागत ज्या वाणीला अभूत (असत्य), अवास्तव, अनर्थसह जाणतो आणि दुसऱ्यांना प्रिय, आवडणारी आहे, त्या वाणीला सुद्धा तथागत बोलत नाही. ५. तथागत त्या वाणीला भूत (सत्य), वास्तव, आणि अनर्थकारी जाणतात आणि ती दुसऱ्यांना प्रिय, आवडणारी आहे त्या वाचेला सुद्धा तथागत बोलत नाही. ६. आणि तथागत ज्या वाणीला भूत (सत्य), वास्तव, अर्थपूर्ण जाणतो आणि ती दुसऱ्यांना प्रिय, मनाला आवडणारी आहे, तेथे तथागत काळ जाणणारा, त्या वाणीची व्याख्या करणारा होतो, ते कोणत्या उद्देशाने? हे राजकुमार! तथागताची सत्त्वांच्या प्रति अनुकंपा (दया) आहे.”


८७. हे भन्ते! जे हे खत्तिय बुद्धिमान, बाह्यण बुद्धिमान, गहपति (वैश्य) बुद्धिमान आणि समण बुद्धिमान सुद्धा प्रश्न तयार करून तथागता जवळ येवून विचारतात की, भन्ते! तथागत आधीपासूनच मनामध्ये विचार करून ठेवतात की, ‘जे माझ्या जवळ येवून अशा प्रकारचा प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांच्या अशा प्रकारे विचारल्यानंतर मी त्यांना अशा प्रकारचे उत्तर देईल. किंवा तथागताला सकारण सूचत असते?’

“तेव्हा हे राजकुमार! मी तुलाच उलट विचारतो, जसे तुला वाटेल तसे उत्तर द्यावे. हे राजकुमार! तुला काय वाटते, तू रथांच्या अंग-प्रत्यांगाचा जानकार आहे काय?”

“भन्ते! मी रथांच्या अंग-प्रत्यांगाचा जानकार आहे.”

“तेव्हा हे राजकुमार! तुला काय वाटते, ज्या एखाद्याने तुझ्या जवळ येवून असे विचारावे की, ‘हे रथाचे कोणते अंग-प्रत्यांग आहे?’ तेव्हा तू आधीच आपल्या मनामध्ये असा विचार करून ठेवतोस काय की, जे माझ्याकडे येवून असे विचारतील त्यांना मी असे विचारल्यास असे उत्तर देईल, किंवा सकारण सूचत असते?”

“भन्ते! मी रथ चालक आहे, मी रथांच्या अंग-प्रत्यांगाचा कुशल जानकार आहे. मला रथांच्या प्रत्येक अंग-प्रत्यांगाची चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा



प्रसंगानुसार मला सूचत असते.”

“तशाच प्रकारे हे राजकुमार! हे जे खत्तिय बुद्धिमान सुद्धा, बाह्यण बुद्धिमान सुद्धा, गहपति बुद्धिमान सुद्धा, समण बुद्धिमान सुद्धा प्रश्न तयार करून जवळ येवून तथागताला प्रश्न विचारतात तेव्हा तथागताला सकारण सूचत असते. ते कोणत्या कारणामुळे? हे राजकुमार! तथागताची ती धम्मधातु (मनाचा विसय) चांगल्या प्रकारे साधल्या गेल्याने ज्या धम्मधातुच्या चांगल्या प्रकारे साधल्या गेल्याने तथागताला त्याचवेळी सूचत असते.”

असे म्हटल्यानंतर अभय राजकुमाराने भगवंताला असे म्हटले -

“भन्ते! फार सुंदर, भन्ते! फार सुंदर. ज्याप्रमाणे उलटे पडलेल्याला सरळ करावे, झाकलेल्याला मोकळे करावे, भटकलेल्याला मार्ग दाखवावे, अंधारामध्ये तेलाचा दीवा प्रज्वलित करावा की ज्यामुळे डोळे असलेल्याला रूप (वस्तु) पहाता येईल, तशाच प्रकारे आपण गौतमाने अनेक प्रकारे धम्माला प्रकाशित केलेले आहे. भन्ते! मी समण गोतमाला शरण जातो, धम्माला आणि भिक्खू संघाला सुद्धा. आजपासून जीवंत असे पर्यंत आपण मला आपल्याला हात जोङ्न शरण गेलेला उपासक स्वीकार करावे.”

अभय राजकुमार सुत्त.



३. सोना थेरी

दस पुते विजायित्वा, अस्मि रूपसमुस्सये ॥

ततोहं दुब्बला जिणा, भिकखुनि उपसङ्कमिं ॥ - १

सा मे धम्मदेसेसि, खन्धायतन धातुयो ।

तस्मा धम्मं सुणित्वान, केसे छेत्वान पब्जिं ॥ - २

तस्सा मे सिक्खमानाय, दिब्बचकखु विसोधितं ।

पुब्बेनिवासं जानामि, यत्थ मे वुसितं पुरे ॥ - ३

अनिमित्तं च भावेमि, एकगा सुसमाहिता ।

अनन्तराविमोक्खासि, अनुपादाय निष्क्रुता ॥ - ४

पञ्चकखन्धा परिज्जाता, तिष्ठन्ति छिन्नमूलका ।

धि तवत्थु जम्मे, नत्थि दानि पुनर्भवो ति ॥ - ५

सोनारेशी

ही प्रापस्ती मधील पूका कुळीच घरात जन्मली विवाह नंतर दहा अपल्याची आई झाली. म्हणून 'गुहुपुलिक' म्हणजे गुहुपुत्रवती या नावाने प्रसिद्ध झाली. पतिप्रप्रज्ञित झाल्यावर तिने सर्व घनसंपत्ति आपल्या मुला मध्ये वाढून दिली. ख्यताक्षाठी काहीहि ठेवल नाही. अल्पावधीतेच मुले आणि झुन्हा तिच्या अनादर कुळ लागल्या "ज्या घरात माझो आदर होय नाही. तेचे राहुन काय करु?" असा विचार करून ती भिक्षुणी संघर्ष प्रविष्ट झाली. म्हातारपानां संझार त्याग केलो असल्यामुळे अकिञ्चित चित्तशांती प्राप्त करून उकिला तिला फारच कठोर साधन। कवावी लागली. परंतु त्या परिष्केत ती यशस्वी झाली. अभवंत तिच्या दृष्ट पुढी पुढी घारची रसुनी करीत म्हणाले. "अशापूकास्या जीवनाच्या एक दिवस देशील काबर (१००) वर्जीन्या दीर्घायुष्यापेक्षा अधिक शेचस्कर आहे. कठोर साधना करणाऱ्या साधिका भिक्षुणीमध्ये सोना भिक्षुणीला अगवंताने. अग्रगत्य घोषित केले. होऊन. अहंत्वप्राप्तीच्या आनंदात सोना भिक्षुणी आपल्या जीवनाचे पुनरावलोकन करीत गाले.

गाया (अर्थ)

१) कप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञानाचा समूह असलेल्या ह्या शारीरा, छोरे मी दहा पुत्राना जन्म दिला नंतर दुष्टल आणि जीर्ण होऊन मी एका भिक्षुणी जेवळ गेली.

२) तिने मला रक्क्ष, आभतन आणि धार्तुचा उपदेश दिला. तिचा उपदेश रोकून केशमुडा करान मी प्रप्रज्ञित झाले.

३) तीनी शीर्षा होऊन साधन कुरीन आसरांना मी आपले चक्र शुद्ध करून त्याना दीवत्व शान करान दिले. पुरी जेथे-जेथे मी निवास

केळा. (जन्मद्यो) ते-ते पूर्वजन्म आज मी
आठवीन आहे.

4) अनिमिल ध्यानाचा अस्थासं करीत आहे.
पूकाश्च चिला समाधिस्त होऊन मी जगालील
कर्त्ता पदार्थ अनिव्य, दुक्ष्य आणी अनात्मकप
असल्याचे पाहात आहे. व विमोक्ष सुखाची
प्राप्ती झाली आहे.

5) पुरुष न प्राप्त कराने मी पंचस्कृद्धातीमुळे
कापून टाकली आहत. (त्याची परपत्र आता
संसार रुपात प्रवाहिल होणार आहे.) कोण
त्याढी शौनिक परस्त बद्ध भूड्या मनात
इच्छा उरली नीडो. मी पुनर्जन्मरहिल झाले
आहे. आता माझा पुर्वजन्म होणार नाही.

४. खेमा थेरी

दहरा त्वं रूपवती, अहं पि दहरो युवा।
पञ्चडिगकेन तुरियेन, एहि खेमे रमामसे॥ — १

इमिना पूतिकायेन, आतुरेन पभडगुना।
अट्ठियामि हरायामि, कामतण्हा समूहता॥ — २

सत्तिसूलूपमा कामा, खन्धानं अधिकुह्ना।
यं त्वं कामरति ब्रूसि, अरती दानि सा मम॥ — ३

सब्बत्थ विहता नन्दी, तमोखन्धो पदालितो।
एवं जानाहि पापिम, निहतो त्वमसि अन्तक॥ — ४

नक्खत्तानि नमस्सन्ता, अग्निं परिचरं वने।
यथाभुच्चमजानन्ता, बाला सुधिममञ्जथ॥ — ५

अहं च खो नमस्सन्ती, सम्बुद्धं पुरिसुत्तमं।
पमुत्ता सब्बदुक्खेहि, सत्थुसासनकारिका ति॥ — ६



येमायेशी (क्षमा)

ही सागले देशाची राजकन्या होती. ती अतीशय सुदर आणि हमवरी असलेली होती. मग धरेज विविसारवशेश्वर निचे तळवून काळे हाते भगवान घुट्य प्रकदा केल्यवनात आल रूपून. राजपरिवार त्याच्या दर्शनासाठी गोला, परंतु रूप राविता क्षमा गेली. नाही. काळा निला अकृत ठारुक ठारुक होते. की भगवंत कप सौंदर्याची तुच्छता दाखवितात प्रकदा राजाच्या आग्रहावरून ती त्यान (घरीया) शोभा पाहून्याच्या निमित्ताने तेथे गेली. अकृत्यात तिला तिथे भगवंताचे दर्शनही घडले. भगवनाने तिला कप सौंदर्याची निस्सारत. , दाखविल्यासाठी आपल्या अलोकितु शोबलनाने (शोभा) निमाण केलेले अप्सरा भगवंताला पंख्याने पाश घालीत होती तिला पाहून क्षेत्रे आपल्या मनात, विचार केला "अशाप्रकारच्या अप्सरा आणि दिव भगवताला पेट्युन राहतात. मी तर यांची दासी छाव्याच्याही शोभेतेची नाही. माझ्या कृपाच्या अभिमानाने तर मलाच नष्ट करून राकले?" ती तुम्ही काहून त्या कप सौंदर्य ओकरुकु पाहू लागली भगवताच्या यागबलाचा ती अप्सरा तरुन निधन पौढवयाची झाली. आणि नंतर म्हातारी (पूर्वी) दिसू लागली स्फुरकुत्या पुढकेळा व्येहरा असलेली, कातिराहिन, पिकाळेल्या कर्त्तांची क्षीण पुर्विल, पंख्यादेशील तिच्या हातातुन च्याची पडता आणि त्यावशेषच्या ती जमीनीवर पडती. सर्व दृश्ये प्राहात असलेली. क्षेमा. विचार करू लागली. (अरेरे) सौंदर्याचा का असा शोरुज आहे काच? माझ्या देहाचा देशील असाय कावट होइल? " भगवंताने शोभा वेळ जाऊन तिला उपदेश दिले. उपदेशानंतरच तिला झानप्राप्ती झाली. नंतर प्रवर्जित होऊने क्षेमा भगवंताची स्वर्णित बुद्ध प्रकावती शिळुणी शिळ्य झाली. प्रकट दिवशी क्षेमा, झाडाच्याली ~~उसांन~~ आसन

लावून हुमानलीन असतीना, माराने तका पुरुषाच्या
 क्षेपाव घेऊन तिळा मोळीत करूयापा, पुरुषान
 केला त्या दोघांचा संपाद आणि त्समेवे त्याच्यावर
 अशाप्रकारे आपल्या अद्भूत ज्ञानसाधनेने प्रिजाय
 प्राप्त केला. मात्रे प्रतिष्ठित क्षेमा या ओळीत
 सोडून गोळी—

गाया

(अर्थ)

१) क्षेमा! तु कपवंती सुवती ओहेसु, मी
 देशील रूपवाल तका आहे! वेळ क्षेमा
 पंचविद्य तर्याद्वनिक्षित येथे आपण विधम
 सुखाच्या आनंद घेऊ या. ॥ १३९ ॥

क्रावृद्धार्थ - तर्याद्वनि = वाद्यसंगीत

२) "हुया धुणित, व्याधि, रोगाचे आगार,
 असलेल्या क्षण मंगुर अशा शरीराने
 विधमसुखाचा उपभोग घेऊयाची मला धुणा
 वार्ते, मला लाङ (लङ्जा) वार्ते. मी काम
 दुपटीची मुळे कापून २१कली आहे. ॥ १४० ॥

३) बघ हि कामतृप्ता, आल्याप्रमाणे नाश करूयारी
 आहे. ही उंद्धस्यमुदाय सुशीपूमाणे कापूनारा
 आहे. उपाना तु आगाचा झानंद समजतोस
 तेच माईचासाठी धुणाड्यालीचे कारण आहे.
 ॥ १४१ ॥

४) सर्व पुकार्या भोगतृप्तोयु भी विनाश करून
 करून २१कला आहे. अद्यकारूपुज बाजुला
 २११२ला आहे, पाणी मारा प्रांताचा अंत
 करूयाचा. लक्षात छेव आज तुक्षा पराभवे
 जाली आहे. ॥ १४२ ॥

5] सत्याला यचार्थिनो न जाणलाच, मुर्द्धिकु
 न वक्षत्राला नमस्कार करतात. तपोवनात
 अविनष्टजा करतात आणी अशां प्रकारे
 शुद्धिप्राप्तीची आशा घरतात. ॥ 143 ॥

6] मी तर पुरुषात्मं भगवान्; सम्यक्
 समुद्धाची पुजा कळी आहे शास्त्राच्या
 शासनाची पूर्ती करून मी आता सर्व
 दुर्घापासून विमुक्त (मुक्त) जाली आहे.
 ॥ 144 ॥

निदान कथा।

page No.

68

१. भगवा दिपङ्करो (दूरेनिदान)

रम्मनगरवासिनो पि खो नगरं पविसित्वा बुद्धपमुखस्स भिक्खुसंघस्स महादानं अदंसु।
सत्था तेसं धम्मं देसेत्वा महाजनं सरणादिसु पतिद्वापेत्वा रम्मनगरम्हा निक्खमित्वा ततो
उद्धम्पि यावतायुकं तिठुन्तो सब्बं बुद्धकिच्चं कत्वा अनुक्कमेन अनुपादिसेसाय निष्बानधातुया
परिनिष्बायि। तत्थ यं वत्तब्बं, तं सब्बं बुद्धवंसे वुत्तनयेनेव वेदितब्बं।

वुत्तं हि तत्थ -

तदा ते भोजयित्वान्, ससंघं लोकनायकं।

उपगञ्छुं सरणं तंस्स, दिपंकरस्स सत्थुनो॥१॥

सरणगमने कञ्च्च, निवेसेति' तथागतो।

कञ्च्च पञ्चसु सीलेसु, सीले दसविधे परं॥२॥

कस्सचि देति सामञ्जं, चतुरो फलमुत्तमे।

कस्सचि असमे धम्मे, देति सो पटिसम्भिदा॥३॥

कस्सचि वरसमापत्तियो, अटु देति नरासभो।

तिस्सो कस्सचि विज्ञायो, छळभिज्ञा पवेच्छति॥४॥

तेन योगेन जनकायं, ओवदति महामुनि।

९ / पाली आवश्यक

तेन वित्थारिकं आसि, लोकनाथस्स सासनं॥५॥
 महाहनु उसभक्खन्धो, दीपंकरसनामको।
 बहू जने तारयति, परिमोचेति दुग्रातिं॥६॥
 बोधनेय्यं जनं दिस्वा, सतसहस्रे पि योजने।
 खणेन उपगन्त्वान, बोधेति तं महामुनि॥७॥
 पठमाभिसमये बुद्धो, कोटिसतमबोधयि।
 दुतियाभिसमये नाथो, सतसहस्रं अबोधयि॥८॥
 यदा देवभवनम्हि, बुद्धो धम्ममदेसयि।
 नवुतिकोटिसहस्रानं, ततियाभिसमयो अहु॥९॥
 सन्निपाता तयो आसु, दीपंकरस्स सत्थुनो।
 कोटिसतसहस्रानं, पठमो आसि समागमो॥१०॥
 पुन नारदकूटम्हि, पविवेकगते जिने।
 खीणासवा वीतमला, समिंसु सतकोटियो॥११॥
 यदा वसी महावीरो, सुदस्सनसिलुच्ये।
 नवुतिकोटिसहस्रेहि, परिवारेसि तदा मुनि॥१२॥
 अहं तेन समयेन, जटिलो उग्रतापनो।
 अन्तळिकखम्हि चरणे, पञ्चाभिज्ञासु पारगू॥१३॥
 दसवीससहस्रानं, धम्माभिसमयो अहु।
 एकब्दिनं अभिसमयो, गणनातो असंखिया॥१४॥
 वित्थारिकं बाहुजञ्जं, इद्धं फीतं अहु तदा।
 दीपंकरस्स भगवतो, सासनं सुविसोधितं॥१५॥

चत्तारि सतसहस्रानि, छळभिज्ञा महिद्धिका।

दीपंकरं लोकविदुं, परिवारेन्ति सञ्चिदा॥१६॥

ये केचि तेन समयेन, जहन्ति मानुसं भवं।

अप्पत्तमानसा सेखा, गरहिता व भवन्ति ते॥१७॥

सुपुण्फितं पावचनं, अरहन्तेहि तादिहि।

खीणासवेहि विमलेहि, उपसोभति सदेवके॥१८॥

नगरं रम्पवती नाम, सुदेवो'नाम खतियो।

सुमेधा नाम जनिका, दीपंकरस्स सत्थुनो॥१९॥

सुमंगलो च तिस्सो च, अहेसुं अगगसावका।

सागतो नामुपट्टाको, दिपंकरस्स सत्थुनो॥२०॥

नन्दा चेव सुनन्दा च, अहेसुं अगगसाविका।

बोधि तस्स भगवतो, पिष्फलीति पवुच्चति॥२१॥

असीतिहत्थमुब्बेधो, दीपंकरो महामुनि।

सोभति दीपरुक्खो व, सालराजा व फुलितो॥२२॥

सतसहस्रवस्सानि, आयु तस्स महेसिनो।

तावता तिद्वमानो सो, तारेसि जनतं बहुं॥२३॥

जोतयित्वान सद्ध्रमं, सन्तारेत्वा महाजनं।

जालित्वा अग्निक्खन्धो व, निष्बुतो सो ससावको॥२४॥

सा च इद्धि सो च यसो, तानि च पादेसु चक्करतनानि।

सञ्चं समन्तरहितं, ननु रित्ता सञ्चसंखारति॥२५॥



मुंगवान दिपड करो (दुर्शनियान)

रम्यनगर वासीयांनी पठा नगरामध्ये प्रवेश करून बुद्ध प्रभुच्छिक्षासंघाला महादान (भोजन), दिल्ली, शास्त्राने (बुद्ध) त्याना धर्मोपदेश देऊन जनसमृद्धाला चिशरण इत्यादी सद्गम प्रतिष्ठापित करून रम्य नगरामधून निघून तथाच्या समोर पठा अवशेष (वाकी) आणु पर्मत राहुन खण्डा बुद्ध कृत्याला (बुद्धाच्या नियमाचे पाळन करणे) यांनी करून क्रमानुसार झुनुपाधिशेष निर्णयाला प्राप्त केले. येचे बुद्धप्रसाद्या कुसार समजले पाठ्यक्रमे.

१) तेचे मृत्युंचा गोळे झाहे.

२) त्या नवश त्या लोकांनी ब्रिक्षु-संघासहित लोकवाचकला (बुद्ध) भोजन देऊन भगवान दीपड करो शरो गोळे.

३) तथागताने काढीना शशांगमन.

मध्ये काढीना पंचशील मध्ये. काढीना दृष्टा शीत्यामध्ये दिलित केले.

४) तथागताने कोणाला यार उल्तम पाळांनी (स्त्रोतापालिफल, स्कृदगामिफल, अनागामिफल तसेच अहृतफल) मुक्त भाषुता (श्नाम०म) प्रदान केल्या तर कोणाला ओनुपम धूम प्रतिसामिदा (विचार विनिमयातुल झाल) प्रदान केले.

५) त्यांनी पुरुषाने कुणाला तरी आठ द्वेष व्यापाराती (प्राप्ती) यार कप समापाती, यार अकप समापाती, दिली. कोणाला तीन विद्या, तसेच कोणाला सहा अभिज्ञा (सहा प्रकारचे दिव्य झाल) प्रदान केले.

- ५) महाभूते दीपंकर अशोक कारे ज्ञान समुदायात
उपदेश देव होते. याच कारणाने ते लक्नाथे
अथोत भगवान दीपंकरस्य व्यासनाचा पुष्कर विस्तार
जाल.
- ६) महाघन महाजे मोठी हृनवर (द॑८) असारारा
तुषभकूच्य दीपंकर नावाचा बुद्धाने पुष्करवशा
मनुष्याना ससार सागराचा दुर (आणित)
दुर्गातिपासुन मुक्त केले.
- ७) महाभूती दीपंकर एक लाभ योजनाचा अंतरंगर
पण (बोधनेच्य). ज्ञान तत्वात्मा सीमजया योव्य
मनुष्यात्मा प्राणी एका क्षणामध्ये तेचे जाऊन त्यात्मा
(तत्वचे) ज्ञान देव होते.
- ८) प्रथम समोळनामध्ये तथागताने एक अरब मनुष्यात्मा
ज्ञान दिले. दुसऱ्या समोळनामध्ये नाथने बुद्ध रवा
एवरब मनुष्यात्मा ज्ञान दिले.
- ९) जोड्हा बुद्धाने देव लौकामध्ये धर्मेधेश केले. तेड्हा
त्या वेळी नव श्वरब दृवताना ज्ञान ज्ञात.
- १०) दीपंकर बुद्धाचे तीन समोळन ज्ञाले प्रथम
समोळन मध्ये दृढा श्वरब मनुष्य सामिलित
ज्ञाले.
- ११) पुढ्हा नारद कूट (पवित्र शिष्य) वर शास्त्रा
(भगवान) एकात वास करतो वेळी, एक अरब मनुष्य
क्षीणास्त्रात; माझराहिल होऊन शान्तपद (निवारिं) प्राप्त केले.

१३) त्या केळी मध्यवीर दीर्घकर सुदर्शन नावाचे उंच पर्वतावर निवास करित होते. त्या केळी ने तेचे नव अवृत्त मनुप्प्यांने वळा घातला होता.

१४) त्योकेळी मी उग्र जयाधारी, तपस्वी होती. आकाशामध्ये प्रिचण करत होती, आणि पाच अभिजामध्ये पाशगत होती.

१५) मुक-एक वेळी तर दृष्ट वीस्तु हजार मनुप्प्यांना धमाचा साक्षात्कार झाला. एक दोघ उमाना धमीचा साक्षात्कार झाला. त्यांची संख्या मोजल्या जाते.

१६) त्या केळी भगवान दीर्घकराचे सुप्रिशुद्ध प्रासाद पिस्तुत, व्यापक, समुन्नव (वेशीष प्रकारे पिकसित, उंच, उनवत) तसेच वैभव प्राप्त होते.

१७) यांच्या सहा अभिज्ञा प्राप्त त्रृदिशमान, मनुप्प्य लोकांचे झासा दीर्घकराच्या उकळ सर्व रक्षात होते.

१८) त्या केळी जो कोणी मनुष्य अप्राप्त मनुकौश रक्षात असवाना मनुष्य जीवनानुभ्य सोडत होते ते निंदीत होत होते. काशन त्याना जीवन सोडव्याप्त पुरी अहित झाले पाहिजे.

१९) तुयोगतोचे सुपुण्यप्रत (पुरी फुललेले) प्रवर्णन दुर्विकासहित या लूकामध्ये कीणाप्पव परम परिशुद्ध उर्हतानी कुशोभित होते.

२०) शास्ता दीर्घकराची ऊनमभूमि शमवती नगदी होती सुदेव कागिचा त्याचे पिता तसेच सुमेधा त्यांची माता होती.

२०) शास्त्री दीपंकरांचे सुमंगल तेजेच तिष्य अभ्यावक होते. तेजेच क्षागत त्यांचे उपस्थापक क्षेत्रक होते.

२१) नुँदा तेजेच मुन्दा त्या भगवंताची दोन अथ - शाविकाचे होती आणि त्यांचा बोधिवृक्ष पीपल तुक्त होता.

२२) महामुनि दीपंकराचे शारीर अंशी (४०) छाथ उंच लाख होते जे दोपूर्वक आणि प्रकुलित सात्रज सारखे शोभनारे होते.

२३) त्या महर्षिची अभ्युक्तम) एक लाभ वर्षाची होती. इतकमा वेळे पर्यंत जीवंत वाहून त्यांनी एक मोठ्या जनसमुदायां (संसार सागर) क्षाभात्तून घेतले. ताणा नेत्रे.

२४) सद्यमात्र, घुकाशित करून, एक मोठ्या जन समुदायां (संसार सागर) पार करून, त्या भगवान दीपंकराने आपल्या शिष्यांसोबत प्रवालिन अग्निराशी (विकासारखे) सारखे निर्विवाळे प्राप्त झाले.

२५) ते त्रिदृष्टि ते यश आणि पायांमध्ये अंकित घुकरळा - सर्व अनलाई झाले. यशोऽयम् मा सर्व क्षस्कारु (उत्पन्न वस्तु) क्षोरा राईत रित याची अर्थात विनाशकी आहे."

निराकारी

Page No 118

पुरुष

२. देवतायाचनं (अविदूरेनिदान)

इमानि तीणि कोलाहलानि महन्तानि होन्ति। ते सु बुद्धकोलाहलसदं सुत्वा सकलदेससहस्रचक्कवाले देवता एकतो सन्निपतित्वा 'असुको नाम सत्तो बुद्धो भविस्सती' ति जत्वा, तं उपसङ्गकमित्वा आयाचन्ति। आयाचमाना च पुब्बनिमित्तेसु उप्पन्नेसु आयाचन्ति। तदा पन सब्बा पि ता एकेकचक्कवाले चातुर्महाराजसक्कसुयामसन्तु सितनिम्मानरतिपरनिमितवसवत्तिमहाब्रह्मेहि सद्दिं एकचक्कवाले सन्निपतित्वा तु सितभवने बोधिसत्तस्स सन्तिकं गन्त्वा - 'मारिसा, तु म्हेहि दसपारमियो पूरेन्तेहि न सक्षसम्पत्तिं, न मारब्रह्मचक्कवत्तिसम्पत्तिं पत्थेन्तेहि पूरिता। लोकनित्थरणतथाय पन सब्बञ्जुतं पत्थेन्तेहि पूरिता। सो वो इदानि कालो, मारिस, बुद्धताय। समयो मारिस, बुद्धताया' ति-याचिसुं।

पच्च महाविलोकनं

अथ महासत्तो देवतानं पटिञ्जं अदत्त्वा व कालदीपदेसकुलजनेत्तिआयु परिच्छेदवसेन
पच्च महाविलोकनं नाम विलोकेसि।

कालो

तत्थ 'कालो नु खो', अकालो नु खो' ति पठमं कालं विलोकेसि। तत्थ वस्ससत्सहस्रस्तो उद्धं वड्डितआयुकालो कालो नाम न होति। कस्मा? तदा हि सत्तानं जातिजरामरणानि न पञ्चायन्ति। बुद्धानं च धम्मदेसना तिलकखण्विनिमुक्ता नाम नत्थि। तेसं अनिच्चं

दुक्खमनत्ताति, कथेन्तानं ‘कि नामेतं कथेन्ती’ ति नेव सोतब्बं, न सद्ग्रातब्बं, मञ्जन्ति। ततो अभिसमयो न होति। तस्मिं असति अनिय्यानिकं सासनं होति। तस्ता सो अकालो।

वस्ससततो ऊनआयुकालोपि कालो न होति। कस्मा? तदा सत्ता उस्सन्नकिलेसा होन्ति। उस्सन्नकिलेसानं च दिन्नोवादो ओवादङ्गाने न तिङ्गति, उदके दण्डराजि विय खिप्पं विगच्छति। तस्मा सोपि अकालो। वस्ससतसहस्सतो पन पट्टाय हेड्गा, वस्ससततो पट्टाय उद्धं, आयुकालो कालो नाम। तदा च वस्ससतकालो। अथ महासत्तो निष्वत्तितब्बकालो ति कालं पस्सि।

दीपं

ततो दीपं विलोकेन्तो सपरिवारे चत्तारो दीपे ओलोकेत्वा, तीसु दीपेसु बुद्धा न निष्वत्तन्ति, जम्बुदीपे येव निष्वत्तन्ती ति, दीपं च पस्सि।

देसो

ततो जम्बुदीपो नाम महा दसयोजनसहस्सपरिमाणो। ‘कतरस्मि नु खो पदेसे बुद्धा निष्वत्तन्ती’ ति ओकासं पि विलोकेन्तो मज्जिमं देसं पस्सि। मज्जिमदेसो नाम पुरत्थिमदिसाय कजंगलं नाम निगमो। तस्स अपरेन महासालो, ततो परं पच्चन्तिमा जनपदा ओरतो मज्जे। पुष्वदक्खिणाय दिसाय सललवती नाम नदी। ततो परं पच्चन्तिमा जनपदा ओरतो मज्जे। दक्खिणाय दिसाय सेतकण्णिकं नाम निगमो। ततो परं पच्चन्तिमा जनपदा ओरतो मज्जे। पच्छिमाय दिसाय थूणं नाम ब्राह्मणगामो। ततो परं पच्चन्तिमा जनपदा ओरतो मज्जे। उत्तराय दिसाय उसीरद्गजो नाम पब्बतो। ततो परं पच्चन्तिमा जनपदा ओरतो मज्जेति। एवं विनये वुत्तो पदसो। सो आयामतो तीणि योजनसतानि, वित्थारतो अड्गतिय योजनानि, परिक्खेपतो नवयोजनसतानी ति। एतस्मिं पदेसे बुद्धा, पच्चेकबुद्धा, अग्गसावका, असीति महासावका, चक्रवत्तिराजानो, अञ्जे च महेसकखा खत्तियब्राह्मणगहपतिमहासाला उप्पज्जन्ति। इदं चेत्थ कपिलवत्थुकं नाम नगरं। तत्थ मया निष्वितब्बं ति निंदुं अगमासि।

कुलं

ततो कुलं विलोकेन्तो ‘बुद्धा नाम वेस्सकुले वा सुद्गुले वा न निष्वत्तन्ति। लोकसम्मते पन खत्तियकुले वा ब्राह्मणकुले वा ति द्वीसु येव कुलेसु निष्वत्तन्ति। इदानि च खत्तियकुलं लोक सम्मतं। तत्थ निष्वत्तिस्मामि। सुद्गोदनो नाम राजा मे पिता भविस्सती’ ति कुलं पस्सि।

जनेत्तिआयु

ततो मातरं विलोकेन्तो 'बुद्धमाता नाम लोला सुराधुत्ता न होति। कप्पसतसहस्रं पन पूरितपारमी, जातितो पट्टाय अखण्डपञ्चसीला येव होती। अयं च महामाया नाम देवी एदिसी, अयं च मे माता भविस्सती' ति। कित्तकं पनस्सा आयू' ति? दसनं मासानं सत्तदिवसानी ति पस्सि।

पटिसन्धिगहणं

इति इमं पञ्च महाविलोकनं विलोकेत्वा-'कालो, मे मारिसा, बुद्धभावाया' ति-देवतानं संगहं करोन्तो पटिष्ठं दत्वा, 'गच्छथ तुम्हे' ति, ता देवता उद्योजेत्वा तुसितदेवताहि परिवुत्तो तुसितपुरे नन्दनवनं पाविसि। सब्बदेवलोकेसु हि नन्दनवनं अत्थि येव। तत्र नं देवता-इतो चुतो सुगतिं गच्छ, इतो चुतो सुगतिं गच्छति पुष्पे कतकुसलकम्मोकासं सारयमाना विचरन्ति। सो एवं देवताहि कुसलं सारयमानाहि परिवुत्तो तत्थ विचरन्तो चवित्वा महामायाय देविया कुच्छिस्मिं पटिसन्धिं गण्हि। तस्साविभावत्थं अयं आनुपुष्पी कथा।



देवताच्याचन

देवताची चाचना

या तीन महान उद्घोष (कोळिहा, देवताची आवज) होत असते. या मध्ये बुद्ध्याचा कोळिहा आवजा रैकून दृढ, हजार लक्ष्मणडाचे देवता एका टिकाणी रुक्त घेऊन, अमुक सत्व बुद्ध्ये होईल. असे जाऊन, त्याच्या जवळ जाऊन प्राप्तना करतात; अशी चाचना ते पूर्व निर्मिताच्या उपर्युक्त झाल्या नंतर्य करतात. तेला सव देवतांनी चावूमृहाराजिक, शक, सुयाम, सञ्जुवित, निर्मिणराती, पश्चिमित वसवती - महाब्राह्मणा सोबत प्रकृचकवाल मध्ये धक्त लेऊन (निश्चय करून) तुवित झोकामध्ये बोधिसत्त्वाच्या जवळ जाऊन अशा प्रकाशी याचिना काळे. हे मारिस, तुमच्याही ज्या दृष्टि पारभिवाची पुलि केली गेली; ते न इन्द्र सम्पालि (इन्द्रासन). न मार, ब्रह्मा, चक्रवर्तीच्या पूदाळा प्राप्त करून्या कोरता मृटज्वे गेले. झोकांच्या उद्यारासाठी वर्षडाताची (बुद्धिवाची) कामना करीत असतांना. तुम्ही द्याऊ धूर्ण केले, हे मारिस (मान्यवश, मित्र) आवा हा बुद्ध्ये होमाचा काळ आहे. ही बुद्ध्ये होमाची वेळ आहे.

प्राची महा द्विवलीकडी

या नंतर बोधिसत्त्वाने देवतांना वचन (आपल्या जन्माविधवी) दिल्या शिवाय काळ, खिप, देश, काळ, तसेच माता आणि द्यांचे वय, घूमाणी या प्राची विलोकन (पाण्याले, शोधले, अवलोक वर विचार केला).

काळ

(काळ, समय, वेळ)

त्यांच्यात सविष्टपृष्ठम् (उपनिषदोऽप्याचे)

उपित काळ आहे. किंवा नाही. अशा प्रकारे त्यांनी वेळेचा (काळाचा) विचार केला. मुक्त लाश्य वर्षा पेक्षा जास्त आगु-प्रमाण (वयाचा काळ). उपित राहात, नाही. का? त्या वेळी प्राप्तंना जन्म, जरा, मृणाल्य झान छोल नाही, बुद्ध्याची धर्म पेशाना तीन लक्षनांनी राहित राहात नाही. 'अनित्य, अनात्म, दुर्क्षय' या विषयी गोप्ती मृत्युवर, हे काय. मृत्युतात, '(मात्र) न घैकले पाहिजे, (त्यावर) खुद्धा न केल्या पाहिजे, असे मनुष्य विचार करतात. मृत्युनय त्यांचा धर्माचे झान छोल नाही. धर्माचे झान नासल्यामुळे खुद्ध शासन संशयक छोड करत नाही. मृत्युनय ती वेळ अनुकूल राहात नाही.

त्यांच्यावर वर्षा पेक्षा कमी वय (आयु) प्रमाण पाठ उपर्युक्त वेळ नाही. का? त्या वेळी प्राप्त वित्तमालांनी (कलेश) आवृत (मनुष्याला दिले गेले. उपदेश, उपदेशात्मा कृपामुद्देश्य सुख्यादी राहात नाही. 'प्राप्तं मुद्दे काढी ने ओळेलेही देशो (देश) तुमांनी कालात्मय नप्प छोले.' मृत्युनय ते पाठ अंगव आहे. अशा प्रकारे एक लाश्य वर्षाचा च्वाली तसेच त्यांच्यावर वर्षा पासून तर त्याच्या वर्षाच्या वर्षांचा काळ योग्य वेळ आहे. आणी ते वेळ त्यांच्यावर वर्षाचा आहे. अतः महाक्षत्राच्ये उपनिषदोऽप्याचा योग्य वेळ आहे. असे त्यांनी वधितले.

द्वीप (द्वीप)

या नंतर द्वीपाच्या विषयी अवलोकन करताना उपर्युक्त शब्दात चार द्वीपाल्य पाहून ती द्वीपामध्ये खुद्ध उपनिषदोऽप्याचा द्वीपाल्य पाहिले. (अशापूर्कारे) द्वीपाल्य पाहिले.

दृश्य

फुला जम्बुदीष तर दहा हजार
 योजन मोठा आहे. कोणत्या प्रदेशामध्ये बुद्ध्य जन्म
 घेणार, जन्म इच्छानाचे अवलोकन करीत असतांना
 मध्य पेशाळा, पाहिले मध्यपेशाची पूर्व पिशा मध्ये
 कुण्ठगाल नावाचे निशम आहे. त्या नंतर महासाल
 तसेच त्या नंतर सीमावर जनपद आहे, याचा
 मध्यमध्ये ते मध्य देश आहे. पूर्व दक्षिण दिशा
 मध्ये सललवती नदी आहे. त्या नंतर सीमान्तर
 जनपद आहे. त्या मध्यमध्ये मध्य देश दक्षिण दिशा
 मध्ये एवेतकाचिक नावाचे निशम आहे. त्या नंतर सीमान्तर
 जनपद आहे. त्याचा मध्याल मध्य देश आहे पश्चिम
 दिशा. मध्यमध्ये पूर्व नावाचे ब्राह्मण श्राम (भाव) आहे.
 त्यानंतर सीमान्तर जनपद आहे. त्या मध्यमध्ये
 मध्य देश आहे. त्याचा नंतर सीमान्तर जनपद आहे.
 त्या मध्यमध्ये ते देश आहे. अशा प्रकारे
 विनाशपितकमध्ये या प्रदेशाचे वर्णन आहे. हा तीनशे
 योजन, लम्बा, अळीजाशी (२५०) योजना चौथा, तसेच
 नव्यसे योजन परसरलेला आहे. याच प्रदेशामध्ये बुद्ध्य,
 प्रत्यक्ष बुद्ध्य अथवावकु अंशी (८०) महारूपावकु, यक्षवती
 राजा आणि अन्य महापुत्रापि प्रश्वभ स्वपन कांगिच
 ब्राह्मण आणि गृहपति उत्पन्न छेतात येथेच कीपिलवस्तु
 नावाचे नेगड आहे. तेथेच मत्ता जन्म इच्छाचा आहे.
 असा त्यांनी निश्चय केला.

कुल (कुळ)

पुन्हा उत्पन्न होण्या योव्य कुळचे
 अवलोकन करीत असतांना प्रबुद्ध्य वैश्य कुळ किंवा
 शुद्ध कुळमध्ये उत्पन्न हात नाही लोक समाजित
 कांगिचकुळ किंवा ब्राह्मण कुळ या वेळ कुळमध्येच
 जन्म छेतात त्या वेळी कांगिच कुळ लोकमान्य
 आहे. महारून तैयार जन्म घेऊ शुद्धोदन माझे पीता
 होतील. असा विचार करून त्यांनी कुळचे अवलोकन

कृते.

माता आणि त्यांचे वर्ष

या नंतर अहिचो विचार करतांना बुद्ध्याची
अडी चँवल आणि मध्यपान करणारी राहात नाही.
मुक्त लग्नाच्य कल्पापास्तु, पारमितांना पुढी करणारी आणि
जोन्मापास्तुन पंचशीलाचे अस्त्रं पाळण करणारी असते.
ही महामाया नावाची देवी अशीच आहे. ही माझी आई
हाईल. पुढ्या यांचे वर्ष किंती असणार दृष्ट मठीने सात
दिवस असे त्यानी वधीतले.

प्रतिशिद्धिग्रहण

अशा प्रकारे या पाच मंडविलोकनांचा
अवलोकन करून, 'हे देवी माझा बुद्ध्य छोट्याची
हीच पेळ असूच, अशा युवनांनी देवतांना आस्तवला
करून, वचन पेळून, 'तुम्ही ल्लोक जा, अशा प्रकारे
त्या देवतांना पाठवून तुषित लोकाच्या देवती पासून
परिवृत्त तुषितल्लोकाचे नन्दनवनामध्ये नन्दनवन होते.
तेथे देवगन त्यांना इथून च्यून होउन सुगतिला
यापा करा, तेथून च्यून होउन सुगतिला प्राप्त करून
अशा प्रकारे बोधसत्त्वाचे पुरी कलेखा काभीचे फल
स्वरूप प्राप्त ठिकाणाचे स्मृत करून देतांना विचरण
करित छेते. अशा प्रकारे देवान्प्रारे पुढ्याचे स्मृत करून
देतांना त्यांचे परिवृत्त होउन तेचेच विचरण करा. तेथून
च्यून होउन महामाया देवी देवीच्या पोटाल प्रतिसंबंध
ग्रहण करू. असे स्पष्ट करून भासाई क्रमानुसार कर्या
अशा प्रकारे आहे.

३. नागसमालथेर

अलडकता सुवसना, मालिनी चन्दनुस्सदा।

मज्जे महापथे नारी, तुरिये नच्चति नट्टकी॥

पिण्डिकाय पविट्ठोहं, गच्छन्तो नं उदिक्खिसं।

अलडकतं सुवसनं, मच्चुपासं व ओकृतं॥

ततो मे मनसीकारो, योनिसो उदपंजाथ।

आदीनवो पातुरहु, निब्बिदा समतिठुथ॥

ततो चित्तं विमुच्चि मे, पस्स धम्मसुधम्मतं।

तिस्सो विज्ञा अनुप्पत्ता, कतं बुद्धस्स सासनं ति॥

इत्थं सुदं आयस्मा नागसमालो थेरो गाथायो अभिसित्था ति॥



नोगस्यमालव्ये

हे कपिलवस्तुमधीळ शाक्य कुलात

जन्मले अिक्षरणाला जाताना प्रका नोचना-या
स्तीळा पाहून त्यांनी अनित्य भावनेचा अभ्यास
केला आणि नंतर अष्टपदाळा प्राप्त झाले
पुस्तकाळा उद्देशून आचुप्यमान नोगस्यमालानी
हे उपान उच्चारले.

गाथा

(अर्थ)

- 1] दाशदाशिन्यांनी नरलेली, सुदृ कपडे
नेसलेली, फूफ्पमाळा धारण केलेली, चंदन
लावलेली हाडी (नोचनारी) स्त्री महामार्गित्या
मधीमध तूर्यवाद्याच्या ताळावर नापल होती.
- 2] अिक्षरणासाठी ब्रह्मात जात असतांना नरलेल्या
रसलेल्या, सुदृ कपडे धारण केलेली आणी
अचन्याच्या मुत्मुक्षाप्तमाणे मी तिळा पाहिले.

3] लेण्ठा माझ्या मनातू विवेकभुवन योग्य विचार उत्पन्न झाला. शपाचे दुष्परिणाम, मत्ता प्रसु लागले. आणी माझे चिंतन निवाळा प्राप्त कराले.

4] धर्मीया महिमा पडा, माझे चिंतन संस्कारा प्रसून भुवन झाले; मी तोडी विद्या प्राप्त कर्त्त्या आणी बुद्ध्यशासनाची पुढी करावी.

४२८

४. वडुथेर

साधू हि किर मे माता, पतोदं उपदंसयि।

यस्साहं वचनं सुत्वा, अनुसिद्धो जनेत्तिया।

आरद्धविरियो पहितत्तो, पत्तो सम्बोधिमुत्तमं॥ १

अरहा दक्खिणणेय्योम्हि, तेविज्जो अमतद्वसों।

जेत्वा नमुचिनो सेनं, विहरामि अनासवो॥ २

अत्ज्ञतं च बहिद्वा च, ये मे विजिंसु आसवा।

सब्बे असेसा उच्छिन्ना, न च उप्पज्जरे पुन॥ ३

विसारदा खो भगिनी, एतमत्थं अभासयि।

अपिहा नून मयि पि, वनथो ते न विज्जति॥ ४

परियन्तकतं दुक्खं, अन्तिमोयं समुस्सयो।

जातिमरण संसारो, नत्थि दानि पुनब्भवो ति॥ ५

इत्थं सुदं आयस्मा वड्हो थेरो गाथायो अभासित्था ति॥

पहुंचेर

हे भक्तकर्च्छा येदील प्रका
आमांड्य कूटबाट जन्मले आईने लहानपनीच
त्यांना नोंत्रवाईकाच्या (नूतकगाच्या) सुर्खी
करून विक्षुणी; होउन अहितपद मिळविले.
भुजगा सुध्या नृत्र धूमजिन झाला. एकदा ते
आपल्या आईले भृत्यासाठी उत्तरसंदार्शिवाय
विहारामध्ये गेले. आईने त्यांना सेमजावून तरे
करायला, मनाई केली. (नकार दिला) आईच्या
बोल्याने सविरन् (होउन,
उद्घोषी होउन ते अहितपदाला प्राप्त झाले;
नृत्र उपरोक्त परंगाला उद्देश्यन वडुस्यविरांनी
हे उदान उचारले.

गाया

(अर्थ)

- 1] फार्च चांगले झाले. माझ्या आईने
माझ्यावृ उपदेशरूपी छडीचा वापर कळा.
आईचे बोलने ऐकून मी शिकित झालो.

सु मी प्रभत्नशील (पराक्रमी) आहे निर्वागामध्ये शममाण आहे. सवप्पेष्ठ संघोदी मिळविली आहे. मी अरहत दक्षिणाहू (अहंतचे धान मिळविणार) आहे) अंसुन तिण्ठी पिघा प्राप्त केल्या आहेत आणी मी निर्वागाची दशन घेतले आहे.

3] माराच्या स्वेच्छा विद्यंश करून आश्वरणीय होउन मी विद्यार करतो.

4] माझ्या उंतकरणात आणी बोहेर जे आश्रम होते ते नाहीख्ये आणी उच्छवन झाले आहेत. ते पुढा उत्पन्न होणार नाही.

5] विशारद (स्वतामध्ये परिपूर्ण) भालेल्या भागीनी तुम्ही उर्स मृणालात, माझ्यात जोही तशीच तुळ्यातही तुणां बाहु नये, मी दुक्खाचा अत (शोवट) केला आहे. हा शोवटचा जन्म आहे. मृतारपण आणी मरणूकपी संसार संपला आहे. मला आता पुढा पुनर्जन्म घेणे नाही.

घटक - ३

१. बोधिसत्तस्स पातुभावो - I, III

महामाया पि देवा पत्तेन तेलं विय दसमासे कुच्छिया बोधिसत्तं परिहरित्वा परिपुण्णगब्भा जातिघरं; गन्तुकामा सुद्धोदनमहाराजस्स आरोचेसि - 'इच्छामहं देव, कुलसन्तकं देवदहनगं गन्तु' ति। राजा 'साधू' ति सम्पटिच्छित्वा कपिल वत्थुतो याव देवदह नगरा मागं समं कारेत्वा, कदलीपुण्ण-घटधजपताकादीहि अलंकारापेत्वा देविं सोवण्णसिविकाय निसीदापेत्वा, अमच्चसहस्रेन उक्खिपापेत्वा महन्तेन परिवारेन पेसेसि।

द्विनं पन नगरानं अन्तरे उभयनगरवासीनं पि लुम्बिनीवनं नाम मंगलसालवनं अतिथि। तस्मिं समये मूलतो पट्टाय याव अगगसाखा सब्बं एकफालिफुल्लं अहोसि। साखन्तरेहि चेव पुण्फन्तरेहि च पञ्चवण्णभमरणा नानप्पकारा च सकुणसंघा मधुरसरेन विकूजन्ता विचरन्ति। सकलं लुम्बिनीवनं चित्तलतावनसदिसं महानुभावस्स रज्जो सुसज्जितआपणमण्डलं विय अहोसि। देविया तं दिस्वा सालवनकीळं कीळितुकामता उदपादि। अमच्चा देविं गहेत्वा सालवनं पविसिंसु। सा मंगलं सालमूलं गन्त्वा सालसाखायं गण्हितुकामा अहोसि। सालसाखा सुसेदितवेत्तगं विय ओनमित्वा देविया हत्थपथं उपगच्छि। सा हत्थं पसारेत्वा साखं अगहेसि। तावदेव चस्सा कम्मजवाता चलिंसु। अथस्सा साणि परिक्खिपित्वा महाजनो परिक्कमि। सालसाखं गहेत्वा तिद्वमनाय एव चस्सा गब्भवुद्वानं अहोसि। तं खणं येव चत्तारोपि सुद्धचित्ता महाब्रह्मानो सुवण्णजालं

१७ / पाली आवश्यक

आदाय सम्पत्ता। तेन सुवर्णजालेन बोधिसत्तं सम्पटिच्छित्वा मातु पुरतो ठपेत्वा ‘अत्तमना देवि, होहि; सद्वेसकखो ते पुत्तो उप्पनो’ ति आहंसु।

यथा पन अब्जे सत्ता मातुकुच्छितो निकखमन्ता पटिक्कूलेन असुचिना मक्खिता निकखमन्ति, न एवं बोधिसत्तो। बोधिसत्तो पन धम्मासनतो ओतरन्तो धम्मकथिको विय, निस्सेणितो ओतरन्तो पुरिसो विय च, द्वे च हत्थे द्वे च पादे पसारेत्वा ठितको मातुकुच्छ सम्भवेन केनचि असुचिना अमक्खितो सुद्धो विसदो कासिकवत्थे निकखत्तमणिरतनं विय जोतन्तो मातुकुच्छितो निकखमि। एवं सन्तेषि बोधिसत्तस्स च बोधिसत्तमातुया च सक्कारत्थं आकासतो द्वे उदकधारा निक्खिमित्वा बोधिसत्तस्स च मातुया चस्स सरीरे उतुं गाहापेसुं।

यथा च पटिसन्धिकखणे एवं जातकखणे पिस्स द्वत्तिंसपुब्बनिमित्तानि पातुरहेसुं। यस्मिं पन समये अम्हाकं बोधिसत्तो लुम्बिनीवने जातो, तस्मिं येव समये राहुलमातादेवी, छन्नो अमच्चो, कालुदायी अमच्चो, आनन्दो, राजकुमारोऽ आजानीयो हत्थिराजा कन्थको अस्सराजा, महाबोधि रुक्खो, चतस्सो निधिकुम्भयो च जाता। तत्थ एका गावुतप्पमाणा, एका अड्डयोजनप्पमाणा, एका तिगावुतप्पमाणा, एका योजनप्पमाणा अहोसी ति। इमे सत्त सहजाता नाम। उभयनगरवासिनो बोधिसत्तं गहेत्वा कपिलवत्थुनगरमेव अगमंसु।



बोधिसत्त्वस यातुभावे

बोधिसत्त्वाचा जन्म

महामाया, देवी पाठ, पागामध्ये तेळ.
(ज्या प्रमाणे) पका भाऊमध्ये तेळ सांबाळून
(ठेवतो.) दृष्ट माहिंबा, पर्यंत आपल्या कुशी मध्ये
बोधिसत्त्वाला धारण केले गर्भ परिपूर्ण झाल्या
नंतर माहिरी जाऊमाची इच्छा शुद्धोदन महाराजाला
सांगितली - "हे देव मी आपल्या पिता कुल
देवदेव नगरामध्ये मला जाऊमाची इच्छा आहे."
राजा ने ठिक आहे. कपिलवस्त वासुन तरु
देवदृष्टनगर मूर्गाला समतळ केले. (मार्ग भरून
काढले.) कदम्बस्तंभ, (झाडासारऱ्या सरळ),
पुणीधूर, (पांथाचे मार), द्युजपताकादिंदो तोरण
लावा,) अलकृत करून देवीला सुवर्ण पालकीकर
वक्षवीले. पक, ह्यार, आमात्य (अधिकारी) तसेच
पक सोडी सेवक मंडळी (परिवार) सुरक्षित करून
पाठविले.

दोन्ही नगराचा मध्ये, दोन्ही नगराचे
लुमिविनी नावाचे पक मंगल शाळवन होते. त्या
वेळी ते झाड, मुखा, पाशुन, तर (अन्तिम)
शोपटच्या शाळ्ये पर्यंत हे पूरी रूपाने पुष्पित
होते. शाळ्या आणी पुण्याच्या मधामध्ये पाच
वर्णाचे अमरण (भवरी) आणी वेगवृगवृग्या तुकारणे
पकी शाळा मध्युर घवकून बोलुन ते विचरण
करून होते. स्मर्पुन लुमिविनीवन चियाल्तावनाच्या
स्थानाच्ये महापंजापती राजावा आपलोपांति (ज्या प्रमाणे).
उजारातील दुकाने वेगवृगवृग्या वस्तु. किंवा सामाणी
सुसूक्ष्मीत असतात. त्या प्रमाणे लुमिविनी वन हे
सुसूष्मीत होते. तेसवे पाहून दीच्या मनाल शाळवनात
पिंडित्याची इच्छा उत्पन्न, (आमात्य, सेवक, सेविका)
देवीला घेऊन शाळवनात गेले. ते मंगल शाळ्या
शाळी जाऊन शाळ्यी (झाडाची) शाळा (फोंदी) ही

चांगल्या ट्यकारे बनवीली गेली. पृथिव्या नाजुकु (अशूऱ्यांग) छडील्या योका प्रमाणे ती वाकुने देवील्या हाथांच्या जवळ आली. त्यांनी हाथांचा कर्जने त्या फांदीला पकडले. त्याच क्षणी :त्यांना प्रसन्न वेदना उत्पन्न झाली. पठदुर्घात्या घेरा बनवून तेपून लोक बाजूला ठेऊले. शाळीला फांदीला पकडून उंचे असतानाच भाठे जन्माला आले. त्याच दाणी शुद्ध चित्त असणारे यार महाभ्राता सुरी जाळे घेऊन तेथे उपस्थित झाले. त्यो कुर्विंजाळ्यात बोधिसत्त्वांना ग्रहण करून मातेच्या अमोर ठेवून बोलले. "हे देवी, प्रसन्न ठावे. आपलेच्यातो महाप्रजापती पुढा उत्पन्न झालेला आहे."

ज्या प्रकारे अन्य प्राणी मातेच्या गर्भावून निघते. त्या केळी अणविला मळाने खिडा ठोकून निघतात. त्या प्रकारे बोधिसत्त्व निघाले नाही. बोधिसत्त्व धर्मासनावून उत्तरान द्यर्मकथिकु (उपदेश करणारा) सहुद्धय, पाच्यांचा मधून उत्तरानाचा पुरुषां प्रमाणे आले. दोन्ही हाय आणि पाच पुरुषांन उंचे राहुल्यासारखे मातेच्या कुशीतून निघून कोणत्याही प्रकारचे मध्य नसलाला निश्चिप्त (अवकून न राहणो) शुद्ध आणि विशद (विशिष्ट) काशी मध्ये बनलेल्या वस्त्रामध्ये उवलेल्या माविरला सहुद्धय प्रकाशमान असून तो मातेच्या कुशीतून निघाला असे असुन सुद्धय बोधिसत्त्व आणि त्यांचा मातेच्या स्वागता करीता आकाशावून. दोन डाळू द्यारा निघून बोधिसत्त्व आणि त्यांच्या मातेच्या क्षणागता करीता आकाशावून दोन डाळू द्यारा निघून बोधिसत्त्व आणि त्यांच्या मातेच्या काशीरात्रा कीटिल (चंद) बनविले.

त्याच्या नंतर त्यांना क्षणीजीळ्या मध्ये घेऊन उंचे असलेलम्हा. ब्रह्माच्या हाताने यार मधूराजाने बोधिसत्त्वांना मंगलमय समजाले सहुद्धय स्पर्श मुक्त सुकोमल मुग चर्मा मध्ये वृहृणी केले. मनुज्याने त्यांच्या हायातून डुकूल चुभर (मध्यमला नै बनवाले गेले) मध्ये त्यांना वृहृणी केले.

मनुज्याच्या छायावून निघून बोधिसत्पुरुषाराहुन पूर्व दिशीला उघीतिला आणि अनेक सहस्रन् असलेले चक्रवर्तिंशी एका अंगानामध्येत्रैसाठे, देवता आणि मनुज्य गांधामाझा याच्याने पुजा करत असताना बोलून, "महापुरुष, येच तुमच्या सारथ्य कोणी नाही. मोठ म्हटले असेहे." ह्या प्रकारे चार दिशा, चार अनुदिशा, वर याळी पृथ्वी दिशाचे अवलंगकर्ण करने यापल्या सारथ्य कोणी पाठ नाही. हे बघून ही उत्तर दिशा आहे म्हूऱून त्यानी सात पावले चोलून तीय पिरले. मृद्युष्टमा, बारे व्येत हुता, सुयाम नावाचा. देवते पूर्व चपूर असले, आणि अन्य देवतांशार अपशेष, राजकीय कुकुर सामग्री हुता, पगडी, पादुका, पश्य) हाया मध्ये थेऊन अनुगमन करत जात असताना सात पावले. चालून इधर थेऊन, मी योकामध्ये अविक्षेप आहे ह्या प्रकारे आपच्या वर्चन बोलून सिंहनां करा.

बोधिसत्पुरुषाने महोसूपजंमामध्ये आणि वेसन्नतर्जनमामध्ये तसेच ह्या जन्मामध्ये ह्या नीन जन्माच्या वेळी मालाच्या गळीवून निघतोवेळी हुया प्रकारचे आणि (वर्चन) वर्चन म्हटले छोटे. महोसूपजंमाच्या वेळी बोधिसत्पुरुषाच्या मालाच्या कुशित्रुन निघते वेळी. देवराजशास्त्र लेखे थेऊन त्याचा छायावर च्यादनसार उपुनिषद निघून गोलेटात त्याचा मुळीमध्ये विचारे तात काभूत्येऊन आले आहात. औषधांने असता (त्याना उत्तर पिल) औषध थेऊन आणाच्या काळानी ह्याचे नाव औषधावरुन उप०यात आले. त्या अ०षधाल (उत्कृत दिल), आले गोले आधवे उठिशेकर्त रोगाचे रोग शाती बसाठी तेच औषध अपशेवी पडली. ही मानव औषध आहे. ह्या प्रकारच्या चंद्रीचा अधारवर च्याचे नाव महोपव (महासंघ) पडले. वर्सन्नतर्जन्य जन्म

घेत्रेवेळी मातेच्या कुशीवृन निघते वेळी उजाल्या हाताल
समोऱ पसरवून हे विचारल निघाले की, आई घर
मध्ये काढी आहे, मी दान देईल. 'अतः मातेने असे
म्हटले की, तांत तु घनीकुळामध्ये उत्पन्न झाला.
आहे, त्यांचो हाथ आपल्या हाथावर घेऊन
एक हजाराची वेळी रेवून घेतली. ह्या जन्मामध्ये
ह्या पुकास्या सिंहनाद त्यांनी केला. ह्या पुकार
बोधिसत्त्वाने तीन जन्मात मातेच्या कुशीवृन
निघते वेळी ह्या शृंख्याचे उत्पादण केले.

प्रतिसांघिक्या (पूर्वजन्म), वेळी तसेच
जन्माच्या वेळी सुख्या बत्तीभ (उरु) पूर्व लक्षणे
उत्पन्न झाले. त्या वेळी आम्ही लोक, होतो तेहा
बोधिसत्त्वाने लुमिंनी वडामध्ये जन्म घेतला.
त्याच वेळी शहुलमाता (देवी), यशोधरा, घन्न,
अमात्य, काळुदाची अमात्य, आनंद - राजकुमार
हास्तीरज अनानीय अश्वराज, कन्यकु, महाश्रोदि
वृक्ष, आणी चार नीधीकंभ (येजानानी भरलेले)
द्युडे. उत्पन्न झाले. त्यांचे पुक पुक गच्छानि (दोन
भीडे) पूमाणाचे. अन्य अष्टम (चार मोठाचे),
एक तीसरा तीन, गव्याति पूमाणाचे. अन्य एक
(चतुर्थ) एक बोजन पूमाणाचे होते. हे सात
एका सोबतच उत्पन्न झाले. दोन्ही नगराचे
निवासी बोधिसत्त्वांनी घेऊन कपिलवस्तु
नगरामध्ये आले.

२. मुनि सुत्त

सत्थवातो भयं जातं, निकेता जायते रजो।
 अनिकेतवसन्थवं, एतं वे मुनिदस्सनं॥ १॥
 यो जातिमुच्छिज्ज न रोपयेय्य, जायन्तमस्स नानुप्पवेच्छे।
 तमाहु एकं मुनिनं चरन्तं, अद्विक्खि सो सन्तिपदं महेसि॥ २॥
 सङ्खाय वत्थूनि पहाय बीजं, सिनेहमस्स नानुप्पवेच्छे।
 स वे मुनी जातिखयन्तदस्सी, तकं पहाय न उपेति सङ्खं॥ ३॥
 अञ्चाय सब्बानि निवेसनानि, अनिकामयं अञ्जतरम्पि तेसं।
 स वे मुनी वीतगेधो अगिद्धो, नायूहति पारगतो हि होति॥ ४॥
 सब्बाभिभुं सब्बविदुं सुमेधं, सब्बेसु धम्मेसु अनूपलित्तं।
 सब्बञ्जहं तण्हकखये विमुत्तं तं वा' पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ ५॥
 पञ्चाबलं सीलवतूपपन्नं, समाहितं झानरतं सतीमं।
 सङ्गा पमुतं अखिलं अनासवं, तं वा' पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ ६॥

१९ / पाली आवश्यक

एकं चरन्तं मुनिं अप्पमत्तं, निंदापसंसासु अवेधमानं।
 सीहं व सदेसु असन्तसन्तं, वातं व जालम्हि असज्जमानं।
 पदुम्'व तोयेन अलिप्यमानं, नेतारमञ्जेसमनञ्जनेय्यं।
 तं वा' पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ ७॥

यो ओगहने यम्भोरिवाभिजायति, यस्मिं परे वाचा परियन्तं वदन्ति।
 तं वीतरागं सुसमाहितिन्द्रियं, तं वा' पि धीरा मुनि वेदयन्ति॥ ८॥

यो वे ठितत्तो तसरं' व उज्जुं, जिगुच्छति कम्भेहि पापकेहि।
 वीमंसमानो विसमं समं च, तं वा' पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ ९॥

यो सञ्ज्ञेतत्तो न करोति पापं,
 दहरो च मज्जो च मुनिं यतत्तो।
 अरोसनेय्यो सो न रोसेति कञ्च,
 तं वा पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ १०॥

यदगगतो मज्जतो सेसतो वा,
 पिण्डं लभेथ परदत्तूपजीवी।
 नालं थुतु नो' पि निपच्चवादी,
 तं वा पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ ११॥

मुनिं चरन्तं विरतं मेथुनस्मा,
 यो योब्बने नोपनिबज्जते क्षचि।
 मदप्पमाना विरतं विप्पमुत्तं,
 तं वा पि धीरा मुनिं वेदयन्ति॥ १२॥



मुनिस्मृत

गाया

(अर्थ)

१) (ओऽत राहत्याणे) संपकीत असल्यावर भय, उत्पन्न होत असत. आणि घर गृहस्थी मळ्ये कज (शाश्वत, द्वैष आणि माहु) उत्पन्न होत असत. मृत्युन् संपकीत न राहते. आणि घर गृहस्थी मळ्ये न राहते. उलमः आहे. असे बुद्ध्य मुनीने विवितात आहे.

२) जे उत्पन्न शालेया पापांचे कापुन पुण्ड्रा लावीत नाही आणि त्यांने उत्पन्न शाल्यावर वाढ देत नाही. त्यांना पूकाळंचारी मुवी मृत्युतात. त्यांची मठार्षिने शांतीपदांडा (निर्वाग) विवितात आहे.

३) वस्तु स्थितीला चांगल्या प्रकारे जाऊन, संसारामध्ये उत्पन्न करणारे विजला (तृणा) न पट करून त्यांना झेण्ठ प्रदान करित नाही. जो तकाचा त्यांना करून अलौकिक झाला आहे, जन्मात्या कामाचे दर्शन दाखवितो त्यांचाच मुनी मृत्युत्या जाते.

४) सर्व काम-ल्लोक इत्योदिला जानुन, त्यांच्या मधुल्या कोणत्योपनी राहत्याची कामना (इच्छा) ने करताना शोग-रहित, आंसूकिरणहित, तोच मुनी आहे. तो पुण्य-पापांचे संचयः करित नाही. तो तर घारंगात होत असले.

शब्दार्थ - पारंगत - परिपूर्ण, निपून

५) इयाने सर्वांला जिंकले, सर्व काही जाऊते. जो प्रश्नावान आहे, जो सर्व धर्मामध्ये लिप्त होारा नाही, जो सर्व त्यागी आहे. तृणोच्चा क्षयाने विमुक्ते झालेला आहे. त्याला प०

ज्ञानी लोक मुनि मृणालत.

६) प्रक्षा आणी शीलवृत्ताने युक्त, प्रकाश्वित
ध्यानान लीन, सुनिमान, बन्धनातुन मुक्त,
आणी समपूर्ण कृपाने जो आश्रव रहित आहे.
द्याला पण ज्ञानी लोक मुनि मृणालत.

७) प्रकृते पिचरण करणारे अप्रमादी निंदा आणी
घुश्मीसेने क्षिप्रित न छोवारे सिंहासारख्या.
काठाच्याई प्रकारच्या खाल्डाला न भिनारे
जाळ्यामध्ये हुया प्रकारे हवा फशत नाही.
कमळाचे पाणी हुया प्रभागे क्षिप्र होत नाही.
दुसऱ्याचा मार्गदार्थविळाश आणी दुसऱ्याचा -
अनुभायी न घेनाऱ्याला पर्यंत ज्ञानी लोक
मुनि मृणालत.

८) जो सनान (आंधोळ) कृष्णाच्या घायपर
जुऱ्या सारख्या (इतम्) स्थिर राहात
असेल. त्याच्यावर दुसऱ्याचा बोलण्याचा परक
पडत नाही. त्या वितरण आणी संथमीत इन्द्रिय
असणाऱ्यां पण ज्ञानी लोक मुनि मृणालत.

९) जो चाका (तस्य) सारख्या तेजु आणी स्थिर
चित्ताचा आहे. जो पापकर्मीपासून घूणा करते
आणी जो चांगाले, वाईश कर्माचे द्यान (लक्ष्य)
ठेवते. त्याला पण ज्ञानी लोक मुनि मृणालत.

१०) जो संथमी आहे. जो पाप करीत नाही, जो
मुनि लष्टानपर्यंत आणी मध्यवर्गामध्ये संथमी
राहाते. त्याला दुसऱ्या द्वितीय क्रोधित केल्या
जाऊ शकत नाही. आणी जो दुसऱ्याला
क्रोधित पण करित नाही. त्याला पण ज्ञानी

लोक मुनि महातात.

11) जो अथर्वाग, मध्यभाग, किंवा अवशेष भागामध्ये निक्षा घेव असतो, त्याची जीविका दुसऱ्यांनी द्वितीयावर अपलंबून असतो, जो दायकची प्रशास्या (क्षतुली) आणी निंदा करित नाही. त्याला प०। झानी लोक मुनि महातात.

12) जो मुनि मेघुन (संभोग, सहवास, लैंगिकुसंबंध)-पासुन विश्व होऊन प्रकट्या विचरण करतो, जो योवना मध्ये (तर्शण, जवां) प०। आसवत्त होते नाही. जो (मंद्यपाण, दारु) मद्याप्रमादाने विश्व आणी मुक्त आहे. त्याला प०। झानी लोक मुनि महातात.

३. हिरिसुत्त

हिरिं तरन्तं विजिगुच्छमानं,
 सखाहमस्मि इति भासमानं।
 सद्यानि कम्मानि अनादियन्तं,
 नेसो ममन्ति इति नं विजज्ञा॥ १॥
 अनन्वयं पियं वाचं, यो मित्तेसु पकुञ्बति।
 अकरोन्तं भासमानं, परिजानन्ति पण्डिता॥ २॥
 न सो भित्तो यो सदा अप्पमत्तो,
 भेदासंकि रंधमेवानुपस्सी।
 यस्मि च सेति उरसीव पुत्तो,
 स वे मित्तो यो परेहि अभेज्जो॥ ३॥

२१ / पाली आवश्यक

पामुज्जकरणं ठानं, पसंसावहनं सुखं।

फलानिसंसो भावेति, वहन्तो पोरिसं धुरं॥४॥

पविवेकरसं पीत्वा, रसं उपसमस्स च।

निद्रो होति निष्पापो, धम्मपीतिरसं पिबन्ति॥ ५॥

हिरीसुन्त

गाया
(अर्थ)

- १] निर्दिष्ट व्यवहार करणारा (आतम्याआत) घुणाचा भाव ठेवणारा सामर्थ्याची गोप्ता न करणारा जो स्वताळा मिरा मृत्युब्रह्मांती, त्याच्या विषयी उच्छ्रृत घेतल्या पाईजे की, वो माझा मिरा नाही.
- २] जो व्यर्थ गोप्त - गोप्ती मिशान सोबत करतो. न करता, पण तो मृत्युंती, बुद्धिमाने लोक त्यांची निंदा करतात.
- ३] जो नेहमी मिशाता ताच्यपिंच्या प्रथन करित. पुरुष पाळण्याचा प्रथनात कहाता आणि (मिशानमेंदू) छिपावेषण (गड्डा) करण्याचा प्रथन करिल असतो. तो मिरा जो आईच्या माडीवर शोपलेल्या पुराक्षांच्या विश्वास आणी प्रेम प्रदान करित असते. जुळी दुसऱ्यामुळे फोडू शकत नाही. तोच मिरा आहे.
- ४] जो मनुष्यांच्या कर्तव्यांता निभवत असताना, प्रसन्नना आणी पृश्नासांच्या असूच्याची कामना (इच्छा) करीत असते. आणी घटांच्या पाणी साठी प्रभान करीत असते.
- ५] मुकान चिंतनचे रक्षा आणी उपशमाच्या (शांती) रक्षाला पिढ्ये पुढी, निःर (नु भिनोरा) होत असते आणी घमित्या प्रेम रक्षा मिळून निष्पाप होत असते.